

मध्ये अर्धी हयात

लालबागसारख्या कामगार

विभागात १० बाय १०

च्या खोलीत गेली. मला चांगले

आठवते कि माझ्या शालेय

शिक्षणाच्या कालखंडामध्ये कुठेही

वास्तुशास्त्राचा ओळखरतादेखील

उल्लेख झाला नाही. पण गेल्या

दशकापासून वास्तुशास्त्राविषयीची

जी चलवळ पहावयास मिळत आहे

त्याचा उगम वास्तुशास्त्राविषयी

जनमानसात निर्माण झालेली

उत्सुकता पाहून येतो.

पौऱ्येचरीच्या एका आश्रमात बुनो

डायजेन्ससारख्या फ्रेंच माणसाने

देवनागरी लिपी आणि संस्कृत भाषा

यांचा अन्यास करून वास्तुविषयक

'मयमतम्' नावाचा ग्रंथ फ्रेंच आणि

इंग्रजी भाषेत भाषांतर केला आमि

त्या भाषांतराचा उपयोग हा विषय

समजून घेण्यासाठी भारतात

सुरुवात झाली अशी केविलवाणी

स्थिती अनुभवयास मिळाली. हा ग्रंथ

जर बुनो डायजेन्सने प्रकाशित

केला नसता तर आज

वास्तुशास्त्राचा एवढा प्रचार आपणास

दिसला नसतो. अनेकजण वास्तू

म्हणजे बांधलेली इमारत असा अर्थ

घेतात. परंतु प्रत्यक्षात वास्तू

शब्दाचा मूळ अर्थ घर बांधण्याची

जागा असा होतो.

सनातन संस्कृतीचा आधार वेद

आहे. याच वेदापासून सर्व शास्त्रांची

उत्पत्ती मानली गेली आहे असे

मानतात. वास्तुशास्त्राचा

उगमस्थानदेखील वेद आहे. वेद हे

या पृथीवरचे सर्वात प्राचीन ग्रंथ

आहेत, हे वेद अपौरुषेय आहेत.

त्यामुळे त्याचे महत्व खूप आहे.

ऋग्वेद (ज्ञान), यजुर्वेद (कर्म),

सामवेद (उपासना), अथर्ववेद

(विज्ञान) असे मुख्य चार वेद असून

आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्व वेद,

स्थापत्य वेद असे चार उपवेद

आहेत. त्याचवरोबर शिक्षा, कल्या,

व्याकरण, निरुक्त, छन्द, ज्योतिष

असे सहा वेदांग आहेत. कल्य व

ज्योतिष याचा संबंध वास्तू या

विषयाशी आहे. कल्य यामध्ये घर

निर्माण करण्यापासून ते कर्मकाण्ड

कसे करावे यासंबंधि विवेचन आहे.

यामध्ये भूमिपूजन, गृहप्रवेश,

वास्तुशास्त्रान्ती संबंधित माहिती आहे.

वेदांमध्यल्या जवळपास प्रत्येक

देवाला वा देवतेला स्वतंत्रे एक

वाहन आहे आणि बहुतेक देवांचे

रथ असून त्यांना अश्व वा घोडे

लावले आहेत. प्रत्येकाच्या रथाला

लावलेल्या घोड्यांची संख्या वा

चाकांची संख्या ठरलेली आहेत.

उदा, सूर्य-रथ एक चाक-सात

हरित वर्ण अश्व, वेदांत अग्नी,

प्रकाश आणि तेज, किरण यांचा

पसारा आहे. देव व देवता म्हणजे

प्रकाश, उर्ध्वात, ऊर्जा यांचे केंद्र

आहे. त्या प्रत्येकाचे वाहन आहे.

प्रकाशातला पांढरा प्रकाश हा दृश्य

असतो, पण क्ष किरण, अल्पा,

विटा, गामा, रेडिओ लहरी या

दृश्यमान नसतात. तरीकी त्या

असतात. प्रत्येक कण हा ऊर्जा

प्रक्षेपक असतो, हा विज्ञानाचा

सिद्धांत आहे. प्रत्येक कण मग तो

स्थिर असो वा गतिमान, भारित

किंवा अभिरित असो, त्याच्या

भोवती एक शक्तिमान क्षेत्र असते.

ते क्षेत्र गुरुत्वाकर्षण क्षेत्र किंवा

विद्युत क्षेत्र, चुंबकीय क्षेत्र किंवा

विद्युत तुंबकीय क्षेत्र यापैकी

कोणतेही असतेच असते. सूर्यकिरण

जी पांढरी वाटतात तर ती केवढ

पांढरी नसून त्यात विशिष्ट

परिस्थितीत विभागणी केल्यास

त्याते सात भाग पडतात. आपल्या

वेदांमध्ये असलेल्या ऋग्वेता जर

गांभीर्याने अभ्यास केला तर वरील

माहितीचे विवेचन मिळेल. पूर्वीच्या

ऋग्वेतीनी भूखंडाची विशिष्ट प्रकारे

एकाशीते पद, चतु: पटी पद,

शतपद वास्तू आणि ब्रह्मस्थान,

देवभाग, मनुष्यभाग, पिशाच्य भाग

इ. विभागणी केली, त्याचवरोबर

वास्तुपुरुष मंडलामध्ये वास्तुपदाच्या

विभागणी करून यांचा विशिष्ट

देवतांची नावे दिली. ती वरील

किरणाच्या वर्गावारीशी तेतोतेत

जुळणारी आहेत.

वास्तू-पद विन्यासमधील ईशान्य

कोपरा महादेवासाठी राखून ठेवला

आहे. सात कप्यात सप्तरागाशी

संवंधित नावे पर्जन्य, जरंग, महेद,

सूर्य, सत्य, भूषा आणि नम अशी

आहेत वा वा वास्तू-पद-विन्यासाची

रचना ऋग्वेतीनी ज्या पद्धतीने गेली

आहे त्याला निष्ठितच विज्ञानिक

आणि तात्त्विक बैठक असून

आधुनिक विज्ञानाची यास पुढी

मिळत आहे. वास्तुशास्त्रामधील

सर्वात महत्वाचा भाग म्हणजे

वास्तुमधील 'एनर्जी', ही एनर्जी

बद्धाप्रवासाठी विशेष उपाकरणे

वापरली जाताता, या उपकरणामधून

आपणास घरातील एनर्जीचा

समतोल आहे कि नाही हे तपासून

घेऊ शकतो, त्याचवरोबर घरातील

वातावरणातील बदल बदल उदा.

अगिनेहोम केल्यामुळे निर्माण झालेली

ऊर्जा, आणण जीडीवी, सुप्टनिक

यंत्राद्वारे मोजू शकतो, या यंत्राद्वारे

वातावरणातील यज्ञामुळे किंवा

अगिनेहोमामुळे झालेले परिणाम वा

परिवर्तन विज्ञानिक दृष्टिकोनातून

तपासून बघू शकतो.

आपल्या वास्तुमध्ये आपल्या

खाण्या-पिण्याचा तसेच विश्रांतीचा

वेळ वास्तूत जास्त असल्यामुळे

वास्तू कशी आहे यावर संबंध

जीवनाचा आलेख अवलंबून असून

वास्तूचा आलेख यामध्ये रहस्यमय

अशी गुंतागुंत असते.

आपल्या प्रारब्धानुसार आपला

जन्म पृथीतलावर कोणत्या खंडात,

कोणत्या देशात, कोणत्या राज्या,

शहरात होणारा हे ठरते पण हे

बदलणे आपल्या हातात आहे की

नाही हे वादातील ठरू शकेल, परंतु

ज्या वास्तूत आपण राहतो त्या

वास्तुमधील दोष घालदून ती वास्तू

दोषमुक्त करणे हे निष्ठितच आपल्या

हातात आहे.

॥ डॉ. तुषार यशवंत मावडावकर

संपादकीय समन्वय

शब्द कम्युनिकेशन

स्मिता राव

निलेश घाडगे

निलेश अहिरे

